

आपूर्णा (von पूर् ि im caus. mit आ) 1) adj. *anfüllend* NIR. 7, 28. HIT. PR. 19. — 2) m. N. pr. einer Nāga MBH. 1, 1551. — 3) n. *das Anfüllen*: यतो भूयोऽपि गर्तापूरणो कृतम् PĀNKAT. 96, 20.

आपूर्यमाणपत्ति (आ०, von पूर् ि mit आ, + पत्ति) m. *der zunehmende Mond* ÇAT. BR. 6, 2, 2, 28. 11, 1, 2, 4. 14, 9, 1, 18. 2, 1 (= BH. ĀR. UP. 6, 2, 15. 3, 1).

आपष n. Zinn RĀGĀN. im ÇKDR.

आपृक् (von पर्चि mit आ) adv. *vermischt, durcheinander*: मित्रकुवोऽपृक्षमनु न गावः पृथिव्या आपृगमया शपते RV. 10, 89, 14.

आपृक्ता (von प्रकृ ि mit आ) f. *Anrede* H. 274.

आपृद्धा (wie eben) adj. P. 3, 1, 123. 1) *zu begrüßen, zu verehren*: विश्वर्पति: RV. 1, 60, 2. — 2) *lobenswerth*: कृतम् RV. 1, 64, 13.

आपेक्षिक (von अपेक्षा) adj. *wobei Erwartungen rege gemacht werden* SIDDH. K. zu P. 5, 4, 124.

आपोल्लिम n. astron. = ἀπόλλιμα WEBER, Lit. 227. Ind. St. 2, 234. 259. 260. 267. 281.

आपोमैय (von आपस्, nom. pl. von 2. अप्) adj. *aus Wasser bestehend* ÇAT. BR. 13, 4, 4, 7. 14, 7, 2, 6 (= BH. ĀR. UP. 4, 4, 5). KHĀND. UP. 6, 3, 4. MBH. 1, 6859. fg. 14, 806. — Vgl. आपोमय.

आपोमात्रा (आपस् + मा०) f. *der feine Urstoff des Wassers* PRAÇnop. 4, 8.

आपोमूर्ति (आ० + मू०) N. pr. einer Gottheit unter dem Manu Svarokisha HARIV. 419. einer der sieben R̄shi im 10ten Manvantara 472.

आपोशान n. N. einer vor und nach dem Essen gesprochenen Gebetsformel JĀGN. 1, 31. 106. Wohl aus अपो उशान genesse das Wasser, womit das Gebet begann, gebildet; vgl. ÇAT. BR. 11, 5, 4, 5.

आप॑ (von आप्) 1) m. a) *ein Arhant* H. 25. — b) N. pr. eines Nāga MBH. 1, 1553. — 2) f. आपा Haarwulst (शर्ट) GĀTĀDU. im ÇKDR. — 3) n. a) *Quotient*. — b) *equation of a degree* WILS. — Die andern Bedeutungen des Wortes s. u. आप्.

आपकारिन् (आ० + का०) adj. *auf eine geschickte, zuverlässige Weise zu Werke gehend* M. 9, 12. N. 8, 11. MBH. 15, 386. 16, 207. R. 4, 4, 25. 10, 29.

आपत्वभ्रमूर्च्छ (आ० + व० - स०) f. N. einer Upanishad Verz. d. Pet. H. No. 4. WEBER, Lit. 156.

1. आपत्वाच् (आ० + वा०) f. *die Aussage eines Gewährsmannes* RĀG. 10, 29.

2. आपत्वाच् (wie eben) adj. *dessen Aussage Autorität ist, glaubwürdig* ÇIK. 121.

आपत्य (von आप्) adj. *zu erreichen*: मनसैवेदमापत्यम् KATHOP. 4, 11.

आप॑सि (wie eben) f. P. 3, 3, 94, VĀRTT. 1. 1) *Erreichung, das Treffen*, mit dem gen. des subj. TS. 2, 5, 11, 5. वैवास्याप्तिर्या संपत् ÇAT. BR. 5, 2, 1, 2, 9, 1, 2, 44. मृत्योराप॑सिमित्युच्यते BH. ĀR. UP. 3, 1, 3. — 2) *Erlangung, Gewinnung* H. an. 2, 158. MED. I. 3. TS. 5, 1, 2, 4. सर्वस्याप॑स्ये सर्वस्यावरुचौ ÇAT. BR. 13, 3, 1, 4. MĀND. UP. 9. कामस्य KATHOP. 2, 11. अनत्तलोकाप॑सि 1, 14. वाजिमेधाप॑सि MBH. 14, 2620. मालाप॑सि R. 4, 21, 30. मित्राप॑सि PĀNKAT. II, 45. तन्नुपुराप॑सि KATHOP. 25, 182. — 3) *Verbindung* H. an. MED. = आप॑त TAIK. 3, 3, 148. — 4) pl. Name von zwölf Opfersprüchen, welche

mit आपये (VS. 9, 20) beginnen ÇAT. BR. 5, 2, 1, 1. 2. — Vgl. अत्यापि und अनापि.

आप॑त्य (von 2. अप्) m. Bezeichnung einer Götterordnung und in dieser vorzugsweise des Trita (s. u. d. W. und द्वित, एकत) Roth in Z. d. d. m. G. 2, 223. NAICH. 3, 5. NIR. 11, 20. त्रितस्तदेवात्यः RV. 1, 103, 9, 8, 12, 16. 47, 13. fgg. 10, 8, 8. प॒नित आप॑त्यो यजुतः सदा नः 5, 41, 9. von Indra: इ॒न्तममा॒त्यमा॒न्तीनाम् 10, 120, 6. AV. 19, 36, 4. साध्याश्चात्याश्च देवाः AIT. BR. 8, 14. ÇAT. BR. 1, 2, 2, 18, 2, 1. fgg. KITJ. ÇA. 2, 3, 26. 5, 8, 21. — Vgl. 2. आप्य.

आपवान् patron. von अपवान् ĀRV. ÇA. 12, 10.

1. आप॑त्य (von 2. अप्) adj. *zum Wasser gehörig, wässrig, flüssig* SIDDH. K. zu P. 4, 3, 144. VOP. 7, 19. AK. 1, 2, 2, 5. प॒च्छ्याप॑त्यो निलवे ÇVET. ĀRV. UP. 2, 12, 6, 2. SUÇA. 1, 43, 12. 151, 4. 133, 14. 16. MADHUS. in Ind. St. 1, 23, 14. *im Wasser wohnend* 2, 280. आप॑त्यः liest SV. Padap. II, 7, 3, 21, 3 statt des richtigen आप्यः in RV. Padap.

2. आप॑त्यः andere Form oder irrite Schreibung für आप॑त्य ÇAT. BR. 13, 4, 2, 16: उत्ता मानुषा आशापाला आप॑त्येदैवा आप॑त्यः साध्या अन्वाद्या मरुतः. N. einer Götterordnung im 6ten Manvantara HARIV. 437.

3. आप॑त्य (von आप्) adj. *zu erreichen, zu erlangen* ÇAT. BR. 14, 8, 15, 9 (= BH. ĀR. UP. 5, 14, 6). 1, 6, 2, 23 (wo आप॑त्य zu lesen ist). किमाप्यं कस्य केन्चित् R. 2, 108, 3. — Vgl. अनाप्य.

4. आप॑त्य (von आपि) n. *Bundesgenossenschaft, Freundschaft, Bekanntschaft* NIR. 6, 14. किम् नु वः कृणवामापरेण किं सनेन वसव आप॑त्येन RV. 2, 29, 3. इ॒क्ष्यानाम् आप॑त्यम् 3, 2, 6. यो नो नैदृष्टमाप॑त्यम् 7, 13, 1. 8, 10, 3. अस्ति हि वः सवृत्यं रिशाद्सो देवांसो अस्त्याप॑त्यम् 27, 10. 1, 36, 12. 103, 13. 9, 62, 10.

5. आप्य (von प्या, प्यापते mit आ) in वाताप्य.

6. आप्य n. N. einer Pflanze, = वाप्य RĀGAM. zu AK. 2, 4, 4, 14. ÇKDR.

आप्यानवत् s. आपीनवत्

आप्याय (von प्या, प्यापते mit आ) m. *das Vollwerden*: शक्तिंशुरुचिताप्यायः प्रतिपञ्चन्तमा इव KATHĀS. 19, 8.

आप्यायन (wie eben) 1) adj. *Fülle, Beleibtheit verleihend* SUÇA. 1, 231, 5. übertr. *Fülle, Wohlergehen verleihend*: पितृप्रसादमिच्छेत् तप आप्यायनं पुनः MBH. 3, 6002. — 2) n. a) *das Vollmachen, Fettmachen* SUÇA. 1, 2, 19. das *Sättigen, Befriedigen* (der Götter durch Opfer): अग्ने: सेमयमान्यो च कृत्वा प्यायनमादितः M. 3, 211. *Mittel zum Fett- oder Starkwerden, Stärkung*: अग्न म एतदाप्यायनं संभृत्य च ÇAT. BR. 1, 6, 4, 11. *das Gedeihenmachen, Mittel zum Gedeihen*: लोकस्याप्यायने M. 3, 213. दैवं (कार्यं हि पितृकार्यस्य पूर्वमाप्यायनं स्मृतम् 203. AK. 3, 4, 118. — b) *Schwellung* (näml. des Soma) heißen gewisse mit den Pflanzen oder dem Saft vorgenommene Handlungen, z. B. das Begießen mit Wasser, ÇAT. BR. 3, 4, 2, 12. fgg. द्विरायं वयति इनामिकायामाप्यायनमिष्वांश्वदाप्येषु च KITJ. ÇA. 7, 6, 28. 8, 2, 34. 9, 3, 2, 9. जलेन प्रोत्तणामाप्यायनम् SAI. zu AIT. BR. 1, 26.

आप्रे (von पर् ि mit आ) adj. *thätig, eifrig* (?): स्वर्वेषि भर्तु आप्रस्य वक्तनि RV. 1, 132, 2.

आप्रच्न (von प्रकृ ि mit आ) n. *das Bezeigen der Höflichkeit beim Empfange oder Abschiede* AK. 3, 3, 7. H. 731.